

छाद्यपदं चित्तं सर्वावयवसंस्थितम् । विलक्ष्य 3, 28, 20. 7, 3, 16. 9, 14, 44. — 3) (das Ziel aus dem Auge verlieren) verwirrt werden: विलक्ष्यन्तु (v. l. विलक्षन्तु) und वलक्षन्तु MBh. 3, 382. विलक्ष्य Pāṇkāt. 235, 25. विलक्षित bestürzt MBh. 1, 7055. verlegen KATHās. 13, 174. 17, 82. 124, 149. विलक्षितस्मित (= सलक्ष्णस्य Schol.) Gīt. 2, 19. ungehalten: निर्व्यापारविलक्षितानि साक्ष्य बलानि UTTARAR. 109, 17 (148, 13).

— सम् 1) kennzeichnen: °लक्षित gekennzeichnet, erkennbar an Pāṇkār. 3, 5, 15. 7, 7. — 2) erblicken, wahrnehmen, erfahren: रिरंसा तस्य संलक्ष्य RĪGĀ-TAR. 3, 508. संलक्ष्यते फलत एव तव प्रसादः 252. क्लृप्तः संलक्ष्यते क्षयौ विभृद्धिः श्यामिकापि वा RAGH. 1, 10. SĪH. D. 102, 5. संलक्षितस्तु सूक्तो ऽर्थ आकारेषोऽङ्गितेन वा 748. संलक्षित Gīt. 3, 16. असंलक्षित KATHās. 78, 132. प्रलैरिव शिरो विद्धमिदं संलक्षयाम्यक्ष्णम् MBh. 3, 16751. तां तर्ष्यमानं संलक्ष्य दशमीवेण R. 5, 24, 10. वेगावतरपादाद्यर्षदर्शनः संलक्ष्यते मनुष्यलोकः erscheint ÇĀK. 99, 7. शीर्षमाणाः संलक्ष्यते न RAGH. 16, 62. VIKR. 157. विद्धेव पुष्पचापेन तत्क्षणां समलक्ष्यत KATHās. 14, 29. SUÇA. 1, 308, 9. RAGH. 8, 42. BĪG. P. 3, 15, 21. Pāṇkāt. ed. ORN. 53, 20. vernehmen, hören: तं च शब्दमसक्तं वै तस्याः संलक्ष्य MBh. 7, 5226. — Vgl. संलक्षणा, संलक्ष्य.

लक्ष्णकोम (लक्ष hundredtausend + कोम) m. Bez. eines best. Opfers an die Planeten GĒHJASĀNGR. 1, 8. Verz. d. Oxf. H. 35, a, 19. 42, b, 20. 83, a, 21. लघु° Verz. d. B. H. 91, 4. बृहन्न° 5. लक्ष्णकोमपद्धति No. 1251. — Vgl. कोटिकोम.

लक्ष्णपुरी f. N. pr. einer Stadt Verz. d. Oxf. H. 340, a, 4.

लक्षितव्य (von लक्ष्ण adj. zu definieren SĪH. D. 33, 21. 269, 15.

लक्षित् (von लक्ष्ण) adj. mit Gutes verheissenden Merkmalen versehen R. 7, 25, 17. — Vgl. स्थूल°.

लक्ष्णीकार (लक्ष + 1. कार्), °करोति, °कुरुते zum Ziele machen, zielen auf KUMĀRAS. 3, 47. ÇĀK. 104, 21. DhŪRTAS. 83, 11. — Vgl. लक्ष्णीकार्.

लक्ष्णीभू (लक्ष्ण + 1. भू) zum Ziele werden: °भूत KULL. zu M. 11, 73. बाललक्ष्णीभूत ebend.

लक्ष्ण = लक्ष्मण am Ende eines adj. comp.: देवलक्ष्ण TS. 2, 5, 42, 1.

लक्ष्णक m. N. pr. eines Mannes RĪGĀ-TAR. 8, 1384. 1544. 1632 u. s. w.

लक्ष्णार्थी (von लक्ष्मण 1) adj. gaṇa पामादि zu P. 5, 2, 100 (falschlich von लक्ष्मी abgel.) mit Mählern —, mit Kennzeichen versehen TS. 7, 1,

8, 8. mit glücklichen Zeichen versehen, glücklich; = लक्ष्मीवत्, श्रीमत् u. s. w. AK. 3, 1, 14. TRĪK. 3, 3, 137. H. 357. an. 3, 223. MED. p. 76. fg. —

2) m. a) Ardea sibirica H. 1328. — b) N. pr. eines Vāsishṭha gaṇa प्रुधादि zu P. 4, 1, 123. eines Sohnes des Daçaratha und jüngeren Bruders des Rāma TRĪK. 2, 8, 5. 3, 3, 137. H. 704. H. an. MED. R. 1, 1,

25. RAGH. 11, 91. 12, 9. 13, 44. ÇĪC. 9, 31 (zugleich instr. von लक्ष्मण): KATHās. 113, 32. RĪGĀ-TAR. 4, 274. VP. 334. BĪG. P. 5, 19, 1. WEBER, RĪMAT. Up. 297 (wo das Metrum keine Form लक्ष्मण erfordert). राघवे सकललक्ष्णो R. 3, 32, 2. am Ende eines adj. comp. f. श्री 6, 19, 53. — N. pr. verschiedener anderer Personen Pāṇkāt. 99, 19. Journ. of the Am. Or.

S. 6, 517, c. Verz. d. Oxf. H. 1, b, 2, a. 104, a, No. 160. 134, b, No. 250. 251, b, 44. Verz. d. B. H. No. 938. 1170. HALL 77. — 3) f. श्री a) das Weibchen der Ardea sibirica AK. 2, 5, 25. TRĪK. 3, 3, 137. H. 1329. H. an. MED. HĀR. 185. HALLJ. 2, 89. ARĀ. 9, 21 (सारसा: st. लक्ष्मणा: MBh. 3, 12182).

eine weibliche Gans UçĒVAL. zu UṆĀDIS. 3, 7. — b) Bez. verschiedener

Pflanzen, = शोषधि, °भेद H. an. MED. = पृथिवी Schol. zu KĪR. ÇA. 1074, 8. = पुत्रकन्द BĪVAPR. im ÇKDR. = श्वेतकण्टकारी RĪGĀ. ebend.

— SUÇA. 1, 369, 11. 2, 387, 17. — c) N. pr. a) einer Gattin Kṛshṇa's HARIV. 6702. 8983. 9179. 9189. VP. 578. BĪG. P. 10, 38, 57. — ß) einer Tochter Durjodhana's, die Sāmba, ein Sohn Kṛshṇa's, entführte

BĪG. P. 10, 68, 1. — γ) einer Apsaras HARIV. 12472. 14163. लक्ष्मणा die neuere Ausg. wie auch MBh. — δ) der Mutter des Steu Arhant der gegenwärtigen Avasarpiṇī H. 39. — 4) n. a) = लक्ष्ण Mal, Zeichen ÇABDAR. im ÇKDR. लक्ष्मणा (wohl nur fehlerhaft für लक्ष्णा) तु म-

दृष्टस्य प्रतिज्ञारिपालनम् R. 6, 83, 9. am Ende eines adj. comp. शश° (शशलक्ष्णा ed. Bomb.) als Bez. des Mondes MBh. 3, 16198. श्रीवत्स° (°लक्ष्णा die neuere Ausg.) HARIV. 3323. शरा बार्हिपाललक्ष्मणा: (wohl fehlerhaft für °लक्ष्णा:) R. 3, 8, 4. Sicher scheint die Lesart श्री° durch Çṛī gekennzeichnet BĪG. P. 2, 2, 10 zu stehen; hier kann aber लक्ष्मणा mit dem Comm. als adj. gefasst werden. — b) = लक्ष्णा Nams UçĒVAL.

und BHAR. zu AK. ÇKDR.

लक्ष्मणाकवच n. Titel einer Hymne zum Lobe Lakshmaṇa's Verz. d. Oxf. H. 107, a, No. 163.

लक्ष्मणाकुण्डक n. N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 84, a, 4. 5.

लक्ष्मणाखण्डप्रशस्ति f. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 125, a, 38.

लक्ष्मणाचन्द्र m. N. pr. eines Fürsten HALL 183.

लक्ष्मणादेव m. N. pr. eines Mannes HALL 23. 67. 77. Verz. d. B. H. No. 681.

लक्ष्मणाप्रभू f. Lakshmaṇa's Mutter, Bez. der Sumitrā, einer der vier Frauen Daçaratha's, ÇABDAR. im ÇKDR.

लक्ष्मणाभृ m. N. pr. zweier Gelehrten Verz. d. Oxf. H. 201, a, No. 480. WILSON, Sel. Works 1, 120.

लक्ष्मणाराजदेव m. N. pr. eines Fürsten Journ. of the Am. Or. S. 6, 318, 6.

लक्ष्मणासेन m. N. pr. und Bein. verschiedener Personen Z. f. d. K. d. M. 1, 227. Schol. zu Gīt. 1, 4. Verz. d. Oxf. H. 124, b, 25. 134, a, 43. °देव Verz. d. Tüb. H. 13.

लक्ष्मणास्वामिन् m. N. einer Bildsäule des Lakshmaṇa RĪGĀ-TAR. 4, 276.

लक्ष्मणाचार्य m. N. pr. eines Mannes WILSON, Sel. Works 1, 28. Verz. d. Oxf. H. 341, a, 40.

लक्ष्मणोरु (लक्ष्मणा + ऊरु) adj. f. °रु Vor. 4, 30. — Vgl. लक्ष्णोरु.

लक्ष्मणार्थ m. N. pr., nach SĪ. Sohn des Lakshmaṇa RV. 5, 33, 10.

लक्ष्मण (von लक्ष्ण wie लक्ष्ण und लक्ष्मी) n. 1) Mal, Merkmal, Marke, Zeichen (sg. bisweilen in collectiver Bedeutung, daher so v. a. Definition)

AK. 1, 1, 2, 18. 3, 4, 14, 79. 18, 127. H. 106. an. 2, 282. MED. n. 119. HALJ. 1, 45. 3, 69. AV. 1, 23, 4. 6, 141, 2. 3. 12, 4, 6. कृष्ण TS. 7, 4, 10, 2.

ÇAT. Br. 1, 7, 2, 18. 8, 4, 4, 11. 3, 4, 3. SUÇA. 2, 264, 12. VARĪH. BRH. S. 43. ÇAT. Br. 1, 7, 2, 18. 8, 4, 4, 11. 3, 4, 3. SUÇA. 2, 264, 12. VARĪH. BRH. S. 43, 58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19,

58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19, 58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19, 58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19,

58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19, 58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19,

58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19, 58. 67. 51, 44. 32, 10. 34, 48. BRH. 18, 4. Spr. 2662. किंशोः ÇĀK. 19,